

FIRST INFORMATION REPORT
(Under Section 154 Cr.P.C.)

प्रथम खबर अहवाल
(कलम १५४ फौजदारी प्रक्रिया संहिता)

1. District ((जिल्हा): नागपुर रेल्वे वे P.S. (पोलीस ठाणे): औरंगाबाद Year (वर्ष): 2018
FIR No. (प्रथम खबर क्र.): 0025 Date and Time of FIR (प्र. ख. दिनांक आणि वेळ): 12/01/2018 14:58 वाजता

S.No. (अ.क्र.)	Acts (अधिनियम)	Sections (कलम)
1	भारतीय दंड संहिता १८६०	३७९

3. (a) Occurrence of offence (गुन्ह्याची घटना):

1 Day (दिवस): शुक्रवार Date from (दिनांक पासून): 12/01/2018 Date To (दिनांक पर्यंत): 12/01/2018
Time Period (कालावधी): प्रहर ५ Time From (वेळेपासून): 12:30 तास Time To (वेळेपर्यंत): 12:30 तास

(b) Information received at P.S. (पोलीस ठाण्यावर माहिती मिळाल्याचे): Date (दिनांक): 12/01/2018 Time (वेळ): 14:57 तास

(c) General Diary Reference (ठाणे दैनंदिनी संदर्भ): Entry No. (नोंद क्र.): 020 Date and Time (दिनांक आणि वेळ): 12/01/2018 14:57 तास

4. Type of Information (माहितीचा प्रकार):

5. Place of Occurrence (घटनास्थळ):

1. (a) Direction and distance from P.S. (पोलीस स्टेशन पासून दिशा आणि अंतर): पूर्व, 0.9 कि.मी. Beat No. (बीट सं.):

(b) Address (पत्ता): रेस्टे औरंगाबाद ट्रेन नगरसोल, नरसापुर एक्स चे कोच, S 1 मध्ये बसले असता,

(c) In case, outside the limit of this Police Station, then Name of P.S. (पोलीस स्टेशनच्या मर्यादेच्या बाहेर असल्यास, पोलीस स्टेशनचे नाव):

District (State) (जिल्हा (राज्य)):

6. Complainant / Informant (तक्रारदार / माहिती देणारा):

(a) Name (नाव): सौ. रेणुका राजेद्र देशमुख

(b) Father's/Husband's Name (वडिलांचे/पतीचे नाव):

(c) Date/Year of Birth (जन्म म तारीख / वर्ष): 1969

(d) Nationality (राष्ट्र ट्रीयट व): भारत

(e) UID No. (यु.आय.डी. क्र.):

(f) Passport No. (पारपत्र क्र.):

Date of Issue (दिल्याची तारीख व वेळ):

Place of Issue (दिल्याचे ठिकाण):

(g) ID Details (Ration Card, Voter ID Card, Passport, UID No., Driving License, PAN) (ओळख विवरण (राशन कार्ड, मतदाता कार्ड, पासपोर्ट, यूआईडी सं., ड्राइविंग लाइसेंस, पैन कार्ड))

S. No. (अ.क्र.)	ID Type (ओळख पत्राचा प्रकार)	ID Number (ओळख संख्या)
-----------------	------------------------------	------------------------

(h) Occupation (व्यवसाय):

(i) Address (पत्ता):

I.I.F.-I ((एकीकृत अन् वेषण फॉर्म))

S.No. (अ.क्र.)	Address Type (पत्ता प्रकार)	Address (पत्ता)::
1	वर्तमान पता	34, Town/Village (शहर / गाव): स्मृती अपार्टमेंट बन्सीलाल नगर, Tehsil (तहसील): Police Station (पोलीस स्टेशन): District (जिल्हा): औरंगाबाद शहर, State (राज्य): महाराष्ट्र, भारत
2	स्थायी पता	34, Town/Village (शहर / गाव): स्मृती अपार्टमेंट बन्सीलाल नगर, Tehsil (तहसील): Police Station (पोलीस स्टेशन): District (जिल्हा): औरंगाबाद शहर, State (राज्य): महाराष्ट्र, भारत

(j) Phone number (फोन नं.): Mobile (मोबाइल क्र.): 91-7774038988

7. Details of known / suspected / unknown accused with full particulars (ज्ञात / संशयित / अज्ञात आरोपींचे संपूर्ण तपशील):

Accused More Than (अज्ञात आरोपी एका पेक्षा जास्त असतील तर संख्या): 0

S. No. (अ.क्र.)	Name (नाव)	Alias (उर्फनाव)	Relative's Name (नातेवाईकाचे नाव)	Present Address(वर्तमान (पत्ता))
1	अनोळखी 1			

8. Reasons for delay in reporting by the complainant / informant (तक्रारदार/माहिती देणा-याकडून तक्रार करण यातील विलंबाची कारणे):

9. Particulars of properties of interest (संबंधित मालमत्तेचा तपशील):

S. No. (क्र.सं.)	Property Category (मालमत्ता वर्ग)	Property Type (मालमत्ता प्रकार)	Description (विवरण)	Value(In Rs/-) मूल्य (रु. मध्ये)
1	दागिने/आभूषण	सोन्याची कर्णफूले	सोन्याचे व मोत्याचे कानातील दोन डुल	30,000.00
2	कागदपत्रे आणि मूल्यवान रोखे	इतर कोणतीही कागदपत्रे	आधारकार्ड, पनकार्ड	.00
3	नाणे आणि चलन	भारतीय- रुपया	रोख रक्कम	5,000.00

10. Total value of property (In Rs/-) मालमत्तेचे एकूण मूल्य (रु.मध्ये): 35,000.00

11. Inquest Report / U.D. case No., if any (इन्क्वेस्ट अहवाल/अकस्मात मृत्यू प्रकरण क्र.,जर असल यास):

S. No. (अ.क्र.)	UIDB Number (यु.आय.डी.बी.)

12. First Information contents (प्रथम खबर हकिगत):

प्रति, मा. प्रभारी अधीकारी सो. रोपोस्टे औरंगाबाद. विषय मोट्या पर्स मधुन दोन लहान पर्स चोरी झाल्या बाबतची तक्रार. अर्जदार सौ. रेणुका राजेद्र देशमुख वय 49 c/orाजेद्र देवीदासराव देशमुख वय 34 धंदा घरकाम रा. स्मृती अपार्टमेंट बन्सीलाल नगर औरंगाबाद 431004. मो.नं. 7774038988. समक्ष पो स्टेटे येऊन लेखी तक्रार लिहून देते की मी दि. 12/1/18 रोजी रेल्वे चे टिकीट घेऊन औरंगाबाद ते परभणी जाण्या करीता सुमारे 12.30 दुपारी आले आणि त्या नंतर लगेच रेल्वे गाडी (नगरसोल नरसापुर) एक्स आली मला माझ्या पतीने सदर गाडीच्या कोच नं. S1 मध्ये चढून बसले त्या नंतर मी माझ्या मोठी पर्स मध्ये टिकीट बघण्या साठी पाहीले असता माझ्या मोट्या पर्सच्या दोन्ही चैन उघड्या होत्या व त्या मधील ठेवलेले दोन लहान पर्स बघितले असता दिसल्या नाही त्या देन लहान पर्स मध्ये एकात आधार कार्ड व पन कार्ड याची मुळ प्रत व रोख 5000/- रु. (पाचहजार रुपये) होते आणि एका दुस-या पर्स मध्ये कानातील सोन्याचे व मोत्याचे दोन डुल होते ज्याची कि. अं. 30000/- रु. (तीस हजार रुपये) होती त्या संबंधितले बिलाची प्रत आम्ही लवकरच सादर करू यात असा एकुण 35000/- रु. (पस्तीस हजार रुपये) चा माल कोणीतरी अज्ञात चोरट्याने मला न कळत माझ्या मोट्या पर्सचे चैन उघडून आतील दोन्ही लहान पर्स चोरून नेले तरी बाबत अज्ञात चोरट्या विरुद्ध माझी कायदेशीर तक्रार आहे आपली आभारी आहे.

13. Action taken: Since the above information reveals commission of offence(s) u/s as mentioned at Item No. 2. (केलेली कारवाई: बाब क्र.२ मध्ये नमूद केलेल्या कलमान्वये वरील अहवालावरून अपराध दिसून आल्यामुळे):

- (1) Registered the case and took up the investigation (प्रकरण नोंदविले आणि तपासाचे काम हाती घेतले): or (किंवा):
- (2) Directed (Name of I.O.) (तपास अधिका-याचे नाव): CHHAYA BHIMRAO Rank (हुद्दा): पोलीस शिपाई SHINDE

No. (सं.): 1039 to take up the Investigation (तपास करण याचे अधिकार दिले) or (किंवा)

(3) Refused investigation due to (ज्या कारणामुळे तपास करण्यास नकार दिला): or (किंवा)

(4) Transferred to P.S. (गुन्हा दुसरीकडे पाठविला असल्यास त्या District (जिल्हा):
पोलीस ठाण्याचे नाव):

on point of jurisdiction (अधिकाराच या दृष्टिकोनातून).

F.I.R. read over to the complainant / informant, admitted to be correctly recorded and a copy given to the complainant / informant, free of cost. (प्रथम खबर तक्रारदाराला/खबरीला वाचून दाखविली, बरोबर नोंदविली असले याचे त याने मान्य केले आणि तक्रारदाराला/खबरीला खबरीची प्रत मोफत दिली)

R.O.A.C. (आर.ओ.ए.सी.)

Signature of Officer in charge, Police Station ठाणे प्रभारी
अधिका-याची स वाक्षरी)

Name (नाव): DILIP MAHADEV SABLE

Rank (हुद्दा): I (Inspector)

No. (क्र.): PI

14. Signature / Thumb impression
of the complainant / informant
(तक्रारदाराला/खबर देणा-याची सही/अंगठा)

15. Date and time of dispatch to the court ((न्यायालयात पाठवले याची तारीख व वेळ):

Attachment to item 7 of First Information Report (प्रथम खबरीतील मुद्दा क्र. ७ ला जोडपत्र)

(सं) Physical features, deformities and other details of the suspect/accused: (If known / seen)
(संशयित/आरोपीचे (माहित असलेले या/पाहिलेले या) शारीरिक वैशिष्ट्ये, वयंग आणि इतर तपशील)

S. No. (अ.क्र.)	Sex (लिंग)	Date / Year Of Birth (जन्म मत्तारीख/ वर्ष)	Build ((बांधा)	Height (cms) (उंची(से.म ी)	Complexion (रंग)	Identification Mark(s) ((ओळखीच या खुणा
1	2	3	4	5	6	7
1				-		क्र.
Deformities / Peculiarities (वयंग / वैशिष्ट्ये)	Teeth (दाँत)	Hair (केस)	Eye (डोळे)	Habit(s) ((सवयी))	Dress Habit (s) (पोशाखाच या सवयी)	
8	9	10	11	12	13	
Language/Dialect (भाषा/बोली)	Place of (चे ठिकाण)				Others (इतर)	
	Burn Mark (भाजले याच या खुणा)	Leucoderma (कोड)	Mole (तिळ)	Scar ((त्रण)	Tattoo (गोदण)	
These fields will be entered only if complainant/informant gives any one or more particulars about the suspect/accused. 20 (जर तक्रारदार/माहिती देणा-याने संशयित/आरोपीविषयी एक किंवा त यापेक्षा अधिक तपशील दिले यास फक्त त यातील रकाने यांची नोंद घेतली जाईल)						

